

To,

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Plot No. C/1, G - Block, Bandra Kurla Complex,

SECURITY CODE: ONEPOINT

Bandra (East), Mumbai - 400 051

SUB: Newspaper Publication of Notice of 17th Annual General Meeting.

REF: Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we hereby submit the copy of newspaper publications dated 5th September 2025 with respect to **Notice of 17th Annual General Meeting** of the Company published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi).

Request you to kindly take the same on your record.

Thanking you,
Yours faithfully,
For **One Point One Solutions Limited**



Pritesh Sonawane Company Secretary and Compliance officer ACS: 34943

RBL Bank Limited

CIN: L65191PN1943PLC007308

Regd. Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416 001 Tel.: +91-231-6650214 | Website: www.rblbank.con

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES Notice is hereby given that the Share Certificate(s) of RBL BANK LIMITED for under mentione ecurities are stated to have been lost or misplaced and the Registered holders have applied to the

ı	Dalik	C TOT ISSUE C	or Duplicate Share Certificate(s).			
	Sr. No.	Regd. Folio No.	Name of the Shareholder	No. of Shares	Certificate Nos.	Distinctive Nos. From To
	1	0010258	DIGE GUNPAL RAMCHANDRA	2200	7742	37420841-37423040
ı	2	0002600	DIGE GUNPAL RAMCHANDRA	7800	1186	2051211-2050010

Any person who has / have claim(s) in respect of the said security(ies) should lodge such claim(s n writing with all supporting documents at the office of Registrar & Transfer Agent of the Bank viz MUFG Intime India Private Limited (formerly LINK INTIME INDIA PVT. LTD.), having address a 247 Park, C-101,1ST Floor, L. B. S., Marg, Vikhroli (West) Mumbai-400 083 within 7 (Seven) days rom this date else the Bank will proceed to issue duplicate certificate without further intimation FOR RBL BANK LIMITED

Place: Mumbai Date : 05.09.2025

AUTHORISED SIGNATORY

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public by and large that we are instructed by our client. M/s. ROOPVENTURES LLP to investigate their Development rights and leasehold rights of Mr. HARSHUL KRISHNAKANT GANDHI with respect to piece and parcel of land bearing C.S No. 608, area admeasuring about 654.59 Sq. mtrs., lying, being and situated at Division Matunga in F/N Ward, Matunga (E) Mumbai 400019 (referred to as **"said**

Plot") ALL PERSONS having any claim to, or any share, right, title and interest against or to the said property by way of sale, transfer, assignment. mortgage, lien, lease, trust, gift, charge, easement, possession, inheritance, maintenance or otherwise howsoever, are hereby required to make the same known to the undersigned in writing, at our office address mentioned below within 15 days from the date of publication hereof, along with documentary proof in support of such claim, failing which we shall certify the leasehold rights of Mr. HARSHUL KRISHNAKANT GANDHI and Development rights of M/s. ROOPVENTURES LLP to the said plot. without having any reference to such claim, If any, and the same shall be deemed/considered to have been

THE SAID PLOT ABOVE REFERRED TO: ALL THAT piece and parcel of land bearing C.S No. 608, area admeasuring about 654.59 Sq. mtrs., lying, being and situated at Division Matunga in F/N Ward, Matunga (E) Mumbai 400019. Dated this 5th of September, 2025

waived and/or give up.

KC & PARTNERS Advocate 1202, The Landmark, Plot No - 26A, Sector 7. Kharahar, Navi Mumbai, Maharashtra 410210

that will be set forth in the Notice of the AGM.

obtain such details.

Place · Mumbai

Date : September 04, 2025

Notice of the AGM dated August 14, 2025.

physical presence of members at a common venue.

on Wednesday, September 3, 2025.

does not have any physical shareholding.

Place: Pune

Date: 05.09.2025

with the Company, is being provided in the AGM Notice.

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L47110MH1981PLC024988

Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari – Vikhroli Link Road Jogeshwari (E), Mumbai – 400060 Tel:022 28039405,

Email: investors@galaxycloudkitchens.in, Website: www.galaxycloudkitchens.in

NOTICE OF 43rd ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

lotice is hereby given that the $43^{\mbox{\tiny rd}}$ Annual General Meeting ("AGM") of the Members of t

Company is scheduled to be held on Tuesday, September 30, 2025 at 02:00 PM (IST

through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM") to transact th

business as set forth in the Notice convening the said AGM in compliance with all th

applicable provisions of the Companies Act. 2013 and the rules made thereunder and the

provisions of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

read with General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circular

issued in this regard and latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024

issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to as "MCA Circulars") and

Circular No. SEB/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 rea

with Master Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/CIR/P/0155 dated November 11, 2024

respectively issued by SEBI (hereinafter referred to as "SEBI Circulars") along with other

applicable Circulars issued in this regard by the MCA and SEBI to transact the business

In compliance with the above circulars, electronic copies of the notice of AGM will be ser

to all the members whose email addresses are registered with Company/ Depository

Participant(s). Shareholders holding their shares in dematerialized mode, are requested to

register their email address and mobile numbers with their relevant depository through

eir depository participant(s). Members holding their shares in physical mode

requested to register their email address and mobile numbers with Company's Sha

In accordance with Regulation 36(1) (b) of the SERI (Listing Obligations & Disclosur

Requirements) Regulations, 2015, a letter providing a web-link for accessing the Annua

The Annual Report along with the Notice of AGM will also be available on the Company

website at https://galaxycloudkitchens.in, websites of stock exchange a

Members will have opportunity to cast their vote remotely on the business as set forth

Notice of AGM through electronic voting system. The Manner of voting remotely fo

members holding shares in dematerialized mode, physical mode and who have no

registered their email addresses will be provided in the Notice of AGM. The details will also

be made available on the website of the Company. Members are requested to visit to

The Notice of AGM will be sent to the members of the Company in accordance with th The Notice of AGM will be sent to the months.

applicable laws at their email addresses in due course.

For Galaxy Cloud Kitchens Limited

ECOROARD INDUSTRIES LIMITED

CIN: L24239MH1991PLC064087

Regd. Office: 65/1a, Ecohouse, Akrshak Building Opp. Nal Stop,

Karve Road, Pune, 411005

Ph. No.: +91 8888880747

Email: cs.ecoboard@gmail.com Website: www.ecoyou.in

NOTICE OF 34TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO-VISUAL MEANS

Notice is hereby given that the 34th (Thirty Fourth) Annual General Meeting ("AGM") of

the members of Ecoboard Industries Limited ("Company") will be held on Tuesday,

September 30, 2025 at 11:00 A.M. IST through Video Conferencing/ Other Audio

Visual Means ("VC/OAVM") facility, to transact the businesses as set forth in the

The AGM will be held through VC/ OAVM in compliance with the applicable provisions

of the Companies Act, 2013 and applicable rules made thereunder, read with Circular

No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular

No. 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the

latest being Circular 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of

Corporate Affairs ("MCA") and circular No. Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD2/P/

CIR/2024/133 dated 3rd October, 2024 issued by Securities and Exchange Board

of India ("SEBI"), and other applicable circulars issued in this regard (collectively

referred as "Circulars"), permitting the holding of AGM through VC/OAVM without

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM

and Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent to all the Shareholders

whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s) as

If you have not registered your email address with the Company/ Depository

Participant(s) you may please contact your Depository Participant (DP) and register

your email address as per the process advised by your DP. As on date, the Company

Members may note that the Notice of 34th AGM and the Annual Report for the

Financial Year 2024-25 will be available on the Company's website at www.ecoyou.in

The members will have an opportunity to cast their vote electronically on the

businesses set out in the AGM Notice through remote e-voting and e-voting during the

AGM. The detailed procedure of remote e-voting/ e-voting during AGM by Members

holding shares in Physical mode and Members who have not registered their email ID

For Ecoboard Industries Limited

Company Secretary and Compliance Officer

Tanuja Deshpande

ACS: 38642

and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Transfer Agent, MUFG Intime India Private Limited at csg-unit@in.mpms.mufg.com.

Report will be sent to those members who have not registered their Email-ids

www.bseindia.com and on website of NSDL at www.evoting.nsdl.com.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Lalji Damji Bambhaniya is in process of negotiating purchase of below-mentioned immovable property, hereinafter referred to as the "Subject Property," from its owner, Mr. Rajinder Singh Kohli , an Indian inhabitant having address at A-119, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Andheri Fast Mumbai - 400072 Mr Raiinde Kohli was a partner of erstwhile M/s. Mahindra

Automotive Products.

Any person(s) having any claim, right, title objection, interest, or encumbrance over the Subject Property-whether arising through ownership, inheritance, sale, transfer, mortgage, pledge, lease, sublease, leave and license, possession, gift, or any other means-is nereby required to submit such claims in writing toAdv. Rahul N. Singh , along with documentary proof substantiating the claim, objection of dispute, at the following address: **Shop No. 68**, Powai Plaza Hiranandani Gardens Powai from date of publication of this notice. Failure to submit claims within the stipulated timefram shall be deemed a waiver of rights, and no further claims will be entertained whatsoeve Upon expiration of the notice period, the transaction shall progress with current owner of Subject Property as if no third-party claims, objections, or disputes exist. The purchaser shall bear no liability for any undisclosed encumbrances or disputes, and any such claim: shall not be enforceable against the purchase post-completion of the transaction.

Schedule of the Subject Property: All that piece and parcel of Industrial Premise

No. A-117 & A-118, located on the 1st Floor, Building A, of Ansa A-B Industrial Premise Co-op. Society Ltd., situated at Ansa ndustrial Estate, Saki Vihar Road, Andher Fast, Mumbai-400072 bearing CTS No. 696 Survey No. 37 & 38, Hissa No. (1) and (2), Village Marol, Taluka Andheri (Zone 42/219) Mumbai, together with Share Certificate No 53 & 54, covering Distinctive Nos. 781 to 810. Dated: 05/09/2025

Rahul Narendra Singh Advocate High Court, Shop No.68, Powai Plaza, Hiranandani Gardens, Powai, Mumbai-400076 Mob No: 9029551268

Xnuvama

NUVAMA WEALTH AND INVESTMENT LIMITED

CIN: U65100MH2008PLC425999

Regd. Office – 801– 804, Wing A, Building No. 3, Inspire BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 051 Tel: (91–22) 6620 3030 E-mail: secretarial@nuvama.com Website: www.nuvama

ANNUAL REPORT FOR FY 2024-25

In compliance with the Companies Act, 2013 ("the Act") and rules issued thereunder, read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations") read with Circulars issued by SEBI ("SEBI Circulars"), the Annual Report of the Company for the Financial Year ("FY") 2024-25 have been sent in electronic mode to Shareholders and Debenture holders of the Company.

Additionally, pursuant to Regulation 53 and 58 of the Listing Regulations read with the SEBI circular number SEBI/HO/ DDHS/DDHS-PoD-1/P/CIR/2025/83 dated June 05, 2025, the web-link to the Annual Report of the Company for FY 2024-25 is as follows:

Web-link: Annual Report 2024-2025.

The Annual Report is also available on the Company's website at https://www.nuvamawealth.com/beta/investor-relations

In case of any queries, you may please write to secretarial@nuvama.com

For Nuvama Wealth and Investment Limited

Varun Shah

Company Secretary & Compliance Officer Mumbai, September 4, 2025 ACS: 28901

NCL INDUSTRIES LIMITED
CIN: L33130TG1979PLC002521
Regd Office: 10-3-162, 7th Floor, NCL Pearl, S D Road,
East Maredpally, Secunderabad–500026 (TS)
Email Id: cs@nclind.com Website: www.nclind.com
Tel. No.: 040-30120000/29807868

NOTICE OF 44th ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE, REMOTE E-VOTING & DIVIDEND INFORMATION**

Notice is hereby given that the 44th Annual General Meeting (AGM) of the members of NCL industries Ltd will be held on Thursday, the 25th September, 2025 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of members at a common Venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act,2013, the Rules made thereunder read with the General Circulars No's 14/2020 dated 8th April, 2020, No.17/2020 dated 13th April, 2020, No.20/2020 dated 5th May, 2020, No.22/2020 dated 15 June, 2020 No.33/2020 dated September, 28,2020 No.39/2020 dated December 31st 2020, No.02/2021 dated 13th January, 2021, No.10/2021 dated June, 23rd 2021 No.20/2021 dated December 8th, 2021, No.2/2022 dated 5th May, 2022, December 28, 2022, and No.09/2023 dated. September, 25th 2023 and No.09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 and SEBI/HO/CFD/ PoD-2/P/CIR/2023/4 dated May 12, 2020, May 13, 2022 and January 5, 2023, respectively (collectively referred to as 'Circulars')

Completion of dispatch of Notice of the 44th AGM and the Annual Report 2024-25 via e-

mail/electronic mode
In accordance with MCA Circulars and SEBI Circulars, the requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed and the notice of AGM along with the Annual Report of the Company is being sent to the Members only through electronic mode at e-mail addresses, registered with the Company/Depository Participant, as the case may be. The said documents are also available on the website of the Company at www.nclind.com, on the website of the respective Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website or the CDSL i.e., the e-voting agency at www.evotingindia.com.

Manner of registering or updating the e-mail address

Shareholders holding securities in Physical | Write an email mentioning Folio No.

Name of Shareholder, scanned copy of the share certificate (front & back), PAN (celf attented scanned copy of PAN cost) (self-attested scanned copy of PAN card) AADHAAR (self attested scanned copy of the Aadhaar Card) to the RTA of the Company at info@vccipl.com & investor.relations@vccipl.com

Shareholders holding securities in Demat

Connect with your respective Depository Participants or Write an email mentioning DPID-CLID (16 digit DPID-CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), Aadhaar (self-attested scanned copy of Aadhaar Card) to the RTA of the Company at info@vccipl.com kinvestor.relations@vccipl.com

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any

lectifical issues related to logifi tillough bepository i.e. CDSL and NSDL							
Login type	Helpdesk details						
Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800225533						
Individual Shareholders holding securities in Demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdLoo.in or call at toll free no.: 1800 4120 090 and 1800 2244 30						

Participant at 44th AGM

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the **44th AGM** of the Company in person to ensure compliance with the directives issued by the government authorities through various general circulars. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Manner of casting votes electronically

The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through an e-Voting system during the g. Detailed procedure for remote e-Voting before the AGM/e-Voting during the AGM will be provided in the Notice of the AGM.

The remote e-Voting period commences on Monday, 22nd September, 2025 at 9:00 a.m. (IST) and ends on Wednesday, 24th September, 2025 (5:00 p.m. IST). During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form as on cut-off date (record date) on Thursday, 18th September, 2025, may cast their vote electronically. The e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

Final Dividend

Harsh Josh

EC**⊕**BOARD

Company Secretary & Compliance Officer

Shareholders may note that the Board of Directors has recommended a final dividend of **2.00/-** per share, subject to the approval of shareholders at the **44th AGM** of the Company. The said dividend will be paid within 30 days from the conclusion of Annual General Meeting (AGM).

Notice of Book Closure

Pursuant to Section 91(1) of the Companies Act. 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 18th September, 2025 to Thursday, 25th September, 2025 (both days inclusive) for the purpose of ascertaining the entitlement for payment of final dividend for the financial year ended March 31, 2025. The Final Dividend, if declared, will be paid to those members whose names appear in the list of

Beneficial Owners/Register of Members as on **Thursday, 18th September, 2025**. Withholding Tax on Final Dividend

Members may note that in accordance with the provisions of Finance Act, 2020, effective 1st April 2020, Dividend is taxable in the hands of the Members and accordingly, the Company shall be liable to deduct withholding tax ("TDS") as per the rates applicable to each category of Member on the cut-off date i.e. Thursday, 18th September, 2025. For the prescribed rates for various categories, the Members are requested to update their records viz. PAN and verify their residential status and category of holding with their respective Depository Participant(s) or with the Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company on or before **Monday**, **8th September**, **2025** at the info@vccipl.com. No communication on tax

on/deduction shall be entertained thereafter Manner of registering mandate for receiving dividend electronically To avoid delay in receiving the dividend, members are requested to update their complete bank details with their Depositories (where the shares are in dematerialized mode) and members holding shares in physical form are requested to submit a scanned copy of a covering letter, duly signed by them, along with a cancelled cheque leaf with their name and bank account details and a copy of his PAN card duly self-attested, with Company's RTA at the info@vccipl.com for updating their bank account particulars.

This will facilitate receipt of dividend directly into their bank account. In case the cancelled cheque leaf does not bear their name, please attach a copy of the bank pass-book

The company appreciates and supports green initiative and requests the members to register their e-mail address to receive the future correspondence, including Annual Reports through e-mails. In the case members who are holding shares in demat form, the email IDs registered with the DP and made available to the company / RTA shall be the registered email IDs unless communication is received to the contrary. Members are also requested to convert their shares in Physical mode to Demat mode for operational

Request to register/update KYC and Nomination Details and claim unclaimed Dividend

Members are requested to register/update their KYC details (PAN, Address, Mobile number, e-mail, Bank Account) and nomination details with RTA in Form ISR-1, (for Physical Shareholders) or with their DP's (for demat holders). Members are also requested to claim and encash dividends declared for the previous financial years. If unclaimed, by sending an e-mail request to info@vccipl.com.

Non-registration of KYC, Bank account details and Nomination details by physical shareholders on or before **8th September**, **2025** will result in freezing of the folio of the physical shareholder by the RTA and the same shall be reverted to normal status only upon receipt of all the KYC and Nomination details/dematerialization of such holdings.

For NCL Industries Ltd Place: Mumbai T. Arun Kumar

ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED

stered Office: International Infotech Park, T-762, Tower-7, 6th Floor Vashi, Navi Mumbai -400703. Tel No.: + 91 (22) 6687 3800, Fax No.: + 91 (22) 6687 3889, Website: www.1point1.com Email: investors@1point1.com (CIN: L74900MH2008PLC182869)

NOTICE OF 17th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD ON FRIDAY, 26th SEPTEMBER, 2025 NOTICE IS HEREBY GIVEN that in compliance with circulars issued by MCA from time to time and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 17th Annual General Meeting of the Members of One Point One Solutions Limited ("The Company") is scheduled to be held on Friday, 26th September 2025 at 11:00 a.m., through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set forth in the Notice of 17th Annual General Meeting. compliance with MCA circulars, section 101 and 136 of the Companies Act, 2013, electronic copies of the lotice of the AGM and the integrated Annual Report for the financial year 2024-25 will be sent to all the the Company of the North and senting add to Amount people to the Manual People and Senting guested to register their email addresses and mobile numbers with their respective depository participant equested to egisted the rental adulesses and mount and markets when the histograde of exposury percupents. The integrated Annual Report for the financial year 2024-25 including the Notice conveying the seventeen knnual General Meeting is available on the website of the Company (knww.lpoint.com). The shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send the physical copies of AGM Notice and Annual Report 2024-25 to the shareholders.

AGM Notice and Annual Report 2024-25 to the shareholders. Members holding shares in physical mode and who have not updated their email address with the Company can obtain notice of the AGM, Annual Report and/or login details for joining the AGM through VC/OAVM facility including e - voting by sending scanned copy of a) Copy of the signed request letter mentioning the folio number, name and address of the member b) self - attested copy of PAN Card and c) Self-attested copy address proof (eg.: Aadhar, Driving license, Election Identity Card, Passport) of the member by email to investors@1pointl.com, and enotices@in.mpms.mufg.com.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set out in the notice of AGM through electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM or shareholders bolding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the notice of 17th Annual General Meeting.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013, the Company is providing facility for voting by electronic

Membership No: A55595) associates of M/s. Mihen Halani & Associates., Practicing Company as the ecretaries Mumbai, as Scrutinizer to scrutinize the voting and remote e-voting and e-voting at the meeting rocess in a fair and transparent manner. The procedure to be followed by the members for e-voting is as follows: process in a fair and transparent manner. The procedure to be followed by the members for e-voting is as follows: In terms of section 91 of the Companies Act 2013 and applicable rules made thereunder, the remote e-voting period begins on 10.00 a.m. on Tuesday 23rd September 2025 and will end at 5.00 p.m. on Thursday 25th September 2025 During this period members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday 19th September 2025, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by MUFG Intime India Private Limited for voting, thereafter.

A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on cut of date i.e. Friday 19th September 2025, only shall avail the facility of remote e-voting/ e-voting at the meeting. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 20th September 2025 to Friday, 26th September 2025 (both days inclusive).

Any person, who acquires shares of the Company and hexpones a member of the Company after dispatch of the

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Friday 19th September 2025, may obtain the User ID and Password by sending a request to any of the following email id: dilip_rajpurohit@in.mpms.mufg.com. Members who have casted their vote through remote e-voting may also attend the Meeting but shall not be eligible to cast their vote(s) again.

For detailed instructions pertaining to attending of AGM through Video Conference ("VC") / Other Audio Visua Means ("OAVM") and e-voting, members may refer Notes to Notice of the Annual General Meeting. In case or any query or grievance pertaining to the e-voting procedure, Shareholders may get in touch with following:

By order of the Board of Directors

Date: 4th September 2025

Company Secretary & Compliance Officer

≺₽M□> RMC SWITCHGEARS LIMITED

CIN: L25111RJ1994PLC008698

Registered Office: Khasra No.-163,164, Village- Badodiya, Tehsil-Kotkhawda pur. 303908 Rajasthan, India Email ID: cs@rmcindia.in Website: www.rmcindia.

NOTICE OF 31ST ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the (Thirty First) 31st Annual General Meeting ("AGM") of the members of RMC Switchgears Limited ("the Company") will be held on Friday, 26th day of September, 2025 at 12:00 P.M (IST) through video conferencing ("VC") or other audio visual means ("OAVM") facility to transact the ordinary and special business as set out in the Notice of 31st AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations") read with General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and earlier circulars issued in this regard by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HC/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 and earlier circulars issued in this regard by Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circular") without the physical presence of the Members at a common venue. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum as per Section 103 of the Act.

The electronic copies of the Notice of the 31st AGM along with explanatory

for the purpose of quorum as per Section 103 of the Act.

The electronic copies of the Notice of the 31st AGM along with explanatory statement, Integrated Annual Report for the FY 2024-25 including the Audited Financial Statement for the Financial Year ended on March 31,2025 have been sent to all the members on Thursday 4th September, 2025 whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar and Share Transfer Agent ("RTA"). The requirement of sending physical copy of the Notice of 31st AGM and the Annual Report to the members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars mentioned above. Further, pursuant to Regulation 36(1)(b) of LODR Regulations a letter providing web –link for accessing the Integrated Annual Report for the Financial Year 2024-25 is also dispatched to those shareholders who have not registered their e-mail address. The Notice of 31st AGM and Annual Report are also available on the website of the company at www.rmcindia.in and at the website of Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com and at the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evoting.cdslindia.com.

Members holding shares as on the cut-off date i.e. Friday, 19th September, 2025

Members holding shares as on the cut-off date i.e. Friday, 19th September, 2025 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of 31st AGM through electronic voting system of CDSL and attend the AGM through VC/OAVM. All the members are informed that:

The instructions for joining the 31st AGM through VC/OAVM and the manner of articipation in the remote electronic voting and casting vote through the e-voting ystem during the AGM are provided in the Notice of 31st AGM.

iii) the remote e-voting module shall commence on Tuesday, 23rd September, 2025 at 09:00 A.M (IST) and end on Thursday, 25th September, 2025 at 05:00 P.M (IST). iii) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting. Once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

iv) any person who becomes Member of the company after dispatch of the Notice of the 31st AGM by email and holding shares as on cut-off date, may obtain login ID and password by sending a request evoting@cdsl.co.in. However, if already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and password can e used for casting vote.

v) the members who cast their vote by remote e-voting prior the 31st AGM may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the e-voting system during the AGM.
vi) the members participating in the 31st AGM and who had not cast their vote by remote e-voting shall be entitled to cast their vote through e-voting system during the AGM.

the AdM.
vii) since AGM will be held through VC there would be no requirement of appointing proxy in accordance with the MCA circular(s). Accordingly, appointment of proxies by the member will not applicable.

by the member will not applicable.
viii) Any query/grievance pertaining to voting by electronic means, the members may refer the Frequently Asked Questions and remote e-voting user manual for member available at www.evotingindia.com under help section or call toll free no. 1800 21 09911 CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg Lower Parel(E) Mumbai-400013 email: helpdesk.evoting@cdslindia.com
All communications/queries in this respect should be addressed to our RTA, MUFG Intime India Private Limited(formerly known as Link Intime India Private Limited) to its email address at mt.helpdesk@in.mpms.mufg.com.

For RMC Switchgears Limited Sd/-

Date: 5th September, 2025 Place: Jaipur

Shivani Bairath Compliance Officer & Company Secretary

🔘 VEEFIN

VEEFIN SOLUTIONS LIMITED (Formerly known as Veefin Solutions Pvt Ltd)

Regd. Office: Global One, 2nd Floor, 252 Lal Bahadur Shastri Marg, Kurla West, Mumbai - 400070 Email id: investors@veefin.com, CIN: L72900MH2020PLC347893

NOTICE OF THE FIFTH (5th) ANNUAL GENERAL MEETING & E VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Fifth (5th) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, 26th day of September, 2025 at 3.00 P.M. IST via Video Conference / Other Audio Visual Means to transact the business as mentioned in the Notice convening the AGM.

Pursuant to General circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and the subsequent circulars issued from time to time, the latest being General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 and other applicable circulars and notifications currently in force issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 5th AGM of the Company is being conducted through VC/OAVM, without the presence of the shareholders at a common venue. Shareholders attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section

DISPATCH OF AGM NOTICE, ANNUAL REPORT AND RELATED INFORMATION:

The Company's Annual Report for the financial year 2024-25, containing, inter-alia, the Notice convening the AGM and other documents required to be attached thereto. has been sent on Thursday, 04th September 2025 by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DP's")/Registrar and Transfer Agent ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and Listing Regulations, Additionally, in compliance with Regulation 36(1)(b) of Listing Regulations, a written communication with the web link and QR Code to access the AGM Notice and Annual Report for the financial year 2024-25 is being sent to Members whose e-mail addresses are not registered with the Company / RTA/ DP.

In case members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt Ltd. Office No S6-2, 6th floor, Pinnacle Business Park Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai – 400093, Members may note that the copy of Notice of 5th AGM and Annual Report for Financial Year 2024-25 is available on the website of the Company, viz., www.veefin.com and on the website of the Stock Exchange viz., BSE SME platform at www.bsesme.com respectively and also on the website of National Securities and Depositories Limited ("NSDL") viz.. www.evotina.nsdl.com.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE (E-VOTING):

Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide all its Members the facility to cast their vote electronically, through the remote e-voting services provided by NSDL. Members of the Company holding shares in physical or dematerialized form as on the cut-off date i.e. Friday, September 19, 2025, may cast their vote through remote e-voting.

All the Members are informed that:

- (a) all of the business as set out in the Notice of $5^{\rm th}$ AGM may be transacted through remote e-voting;
- (b) remote e-voting shall commence on Monday, September 22, 2025 (09:00 am)
- (c) remote e-voting shall end on Thursday, September 25, 2025 (till 05:00 pm) IST; (d) remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Thursday, September
- the facility for voting through electronic voting system shall also be made available for Members present at the AGM.
- Member may participate in the AGM even after exercising his vote, by remote e-voting, but shall not be allowed to vote again in the AGM;
- (g) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently:
- Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date Friday, September 19, 2025 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through electronic voting system at the AGM;
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Friday, September 19, 2025, may obtain the login ID and password by sending an e-mail to evoting@nsdl.co.in .However, if the member is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used for remote e-voting.

The detailed procedure of remote e-voting and voting by electronic means during the 5th AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of

SCRUTINIZER DETAILS: Maharshi Ganatra, (Membership No. F11332) of M/s. Maharshi Ganatra &

Date: 04th September, 2025

Associates, Practicing Company Secretary, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting (both remote e-voting and e-voting at the AGM) in a fair and transparent manner. CONTACT DETAILS FOR E-VOTING ASSISTANCE:

In case of any queries relating to e-voting. Members may refer to the FAOs for

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on Tel no.: 022 48867000 and 022 24997000 or send a request at evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with the facility of remote e-voting, Members may contact Ms. Rimpa Bag, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, or e-mail at evoting@nsdl.com. For Veetin Solutions Limited

> (Formerly known as Veefin Solutions Pvt Ltd) Urja Thakkar **Company Secretary & Compliance Officer** Membership No.: A42925

SASPIRA ASPIRA PATHLAB & DIAGNOSTICS LIMITED CIN: L85100MH1973PLC289209 Regd. Office: Flat No. 2, R D Shah Building, Shraddhanand Road,

Opp. Railway Station, Ghatkopar (W), Mumbai 400086 Corporate Office: 6 & 7, Bhaveshwar Arcade, Near Shreyas Junction, LBS Marg, Behind Saraswat Bank, Ghatkopar (W), Mumbai-400086. Contact No:0227197 5756, 022 2513 9090 Website: www.aspiradiagnostics.com

Email: info@aspiradiagnostics.com NOTICE OF 52nd ANNUAL GENERAL MEETING AND **E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 52nd Annual General Meeting (AGM) of the Members of Aspira Pathlab & Diagnostics Limited "the Company") will be held on Friday, September 26, 2025 at 02:00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the Notice of AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021 December 28, 2022 and September 25, 2023 ("MCA Circular" and Securities and Exchange Board of India ("SEBI") circulars No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2024/133 dated Octobe 3. 2024 ("SEBI Circulars") and applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunde and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Company has sent the Notice of AGM along with the Annual Report for financial year 2024-25 on Thursday, September 04, 2025, through electronic mode only to those members whose e-mail address are registered with the Company/MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited), Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company/Depositories as on ("Cutoff Date") i.e Friday, August 29, 2025. In compliance with regulation 36(1)(b) of SEBI Listing Regulation, RTA has also dispatched physical letters to non-email shareholders as on ("Cutoff Date") i.e Friday, August 29, 2025 containing exact path of Annual report as on Thursday, September 04, 2025 at their registered address. The requirement for sending physical copies of the Notice of AGM has been dispensed with vide MCA and SEBI Circulars for General Meetings. Any member who wishes obtain hard copy of Annual Report, may write to the Company for

the same at info@aspiradiagnostics.com. The Annual Report for financial year 2024-25 of the Company inter-alia, containing the Notice and the Explanatory Statement o AGM is available on the website of the Company at www.aspiradiagnostics.com, BSE Limited www.bseindia.com and National Securities Depository Limited www.evoting.nsdl.com respectively.

Members holding shares, as on Friday September 19, 2025, being the cut-off date, may cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of AGM through electronic voting system ("remote e-voting") provided by NSDL. All members of the Company are informed that:

 The Ordinary and Special Businesses as set forth in the Notice of AGM will be transacted only through voting by electronic means.

ii. The remote e-voting shall commence on Tuesday, September 23, 2025 at 9:00 a.m. (IST).

iii. The remote e-voting shall end on Thursday, September 26, 2025 at 5:00 p.m. (IST) and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

iv. A person who has acquired shares and became a member of the Company after the sending of notice of AGM by e-mail and holding shares as on cut-off date, may cast vote by following the instructions for e-voting as provided in the Notice convening AGM, which is available on the website of the Company and NSDL. However, if the person is already registered with National Securities Depository Limited ("NSDL")/ Central Depository Services (India) Limited ("CDSL") for remote e-voting, then the existing user ID and password can be used to cast vote.

The members may note that: a) The members who have cast their vote by remote e-voting prior to AGM may participate in AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through e-voting during AGM; b) The members participating in AGM and who had not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their vote through e-voting during AGM; c) a person whose name is recorded in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting, participating in AGM through VC/OAVM facility and e-voting during AGM.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of AGM. In case of any queries or grievances connected with facility for e-voting and attending AGM, please contact at evoting@nsdl.co.in (1800 222 990 or 1800 1020 990 or 1800 224 430) or write to NSDL at NSDL, Trade World, 'A' wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.

vii. M/s. Nilesh A. Pradhan & Co. LLP, Practicing Company Secretary has been appointed as the Scrutinizer for conducting the remote e-voting and e-voting during AGM in fair and transparent manner.

viii.Members holding shares in physical mode are hereby notified that pursuant to General Circular No.: SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37, dated March 16, 2023, all holders of physical shares can update/register their contact details including the details of e-mail IDs by submitting the requisite Form ISR-1 along with the supporting documents with RTA and Members holding shares in dematerialized form are requested to register/update their e-mail addresses with their relevant Depository Participant.

Place: Mumbai

Date: September 05, 2025

By Order of the Board of Directors For Aspira Pathlab & Diagnostics Limited

Nikunj V. Mange **Executive Director** DIN: 08489442

Place : Secunderabad Vice President & Company Secretary Date: 04-09-2025

a terms of Section 108 of the Companies Act, 2013, the Company is providing facility for voting by electronic neans ("e-voting") to its members for which the Company has engaged the services of MUFG Intime India Private imited through its Instavote platform to provide e-voting facilities. The Board of Directors of the Company has ppointed Mr. Mihen Halani (Membership No: F9926) (CP No.12015) and in his absence Ms. Nidhi Grover

rnload the Annual Report and Notice of AGM from the above link/path or by scan

any query or grievance pertaining to the e-voting procedure, Sharenolders may get in Good Mr. Dilip Raipurchit MUFG Intime India Private Ltd.

A part of MUFG Corporate Markets, a division of MUFG Pension & Market Services (Formerly Link Intime India Private Limited)
Address: C-10.1, 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, 400083, Maharashtra,
Email: mt.helpdesk@linkintime.co.in Website: www.in.mpms.mufg.com
Contact Linkintime e-Voting System
Email d: dilip-raipurchit@in.mpms.mufg.com or T: +91 22 4918 6000 (EXTN.2356)

Further details may be accessed from the website of the Company www.1point1.com or the website of Vational Stock Exchange of India Limited viz. www.nseindia.com.

Sd/-Pritesh Son



अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड

-**नोंदणीकृत कार्यालय :** कार्यालय क्रमांक १८ ए आणि १८ बी, जॉली मेकर्स चेंबर २, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. द्रध्वनी क्रमांक : ०२२-२२८५ ०१०१

ईमेल: cs.ho@advanihotels.com, संकेतस्थळ: www.carav

अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड यांच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारं **सृचित** करण्यात येते की, अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (ईडिया) लिमिटेड (कंपमी) यांच्या सभासदांची ३८ ची वार्षिव सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुषारी ०२. ३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अन्य मान्यताप्रात दृकश्राव्य माध्यमे ('ओएव्हीएम') सुविधेच्या माध्यमातून कंपनी कायदा २०१३ च्या लागू असलेल्या तरतुर्दीच्या अनुसार आणि त्य अर्जात बनाविष्या आलेल्या बिविध नियमाच्या अनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेयान औड डिस्लोजर रिकायसँहा) अधिनियम २०१५ (इलिस्टिंग रेप्युलेशन्स) तसेच लागू असलेली परिपत्रके जी कॉपीरेट व्यवहार मंत्रालय ('एमसीए') आणि सिक्युरिटीज औड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') यांनी जारी केली आहेत, त्यांच्या अनुसार समासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यात तसेच ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत १ ऑगस्ट २०२५ (सूचना) मध्ये नमुद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरू

लागू असलेल्या एमसीए परिपत्रकाच्या अनुसार तसेच अन्य परिपत्रकाच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वितीट वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन अशा सभासदांना निर्गमित करण्यात येणार आहे ज्या सभासदांच ई-मेल तपशील कंपनी कंपनी कंपनीचे रिकट्सर आणि शेअर ट्रान्स्फर एक्ट्स ('आरटीए')डिपॉझिटरी पार्टीसिपेटस ('डीपी') बाव्याकडे नीटणीकृत असतील. सेबी (लिस्टिंग ऑक्लिगोशन्स ऑड डिस्लांगेजर फिलायर्पेट्स) ऑपीन्यम २०९५(लिस्टिंग गेयुलोशन्स) चा नियम इंद (१) (बी) च्या अनुसार च्या समासदांनी आफ्या ई-मेल तपाशीलाची नीट्यों केलेली नहीं अशा स्पत्रांताची निवीस वे २०२४ - २५ साठीचा वार्षिक अहवाल तसेच वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना यांचा तपशील असणारी वेब लिंक (https:// caravelabeachresortgoa.com/investor-relations / annualreport.html) उद्घेखित असणारे स्वतंत्र पत्र त्यांच्या नीटणीकृत पत्थावर पाटिषयात येत आहे. वार्षिक मर्ववाधारण समेची सुचता तसेच वार्षिक अहवाल कंपनीच संकेतस्थळ <u>www.</u> caravelebeachresortgoa.com बेथे तसेच नेत्रनत सिक्स्पृटित हिप्पाइटिटी लिमिटेड (एस्प्रहीर्डीएत) चोच संकेतस्थळ <u>www.nseindla.com</u> तसेच मुंबई स्टॉक क्स्चेंज यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे प्रकाशित करण्यात येणार आहे.

वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत सभासदांना पाठविण्याची आवश्यकता एमसीए आणि सेबी परिपक्ते यांच्या अनुसार निलंबित करण्यात आली आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याची प्रक्रिया तसेच दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधार

वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या कंपनी कायदा २०१३ चे कलग १०३ च्या तरतुर्दीच्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी तसेच इ मतदान प्रक्रियेने मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण् . कंपनीने शुक्रवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२५ ही तारीख कट ऑफ तारीख म्हणून निश्चित केली आहे

ई–मेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याच्या उद्देश्याने सभासद ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्या येते की त्यांनी सदरील तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत करावा तसेच ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यश् स्तरूपात आहेत त्यांना आताहन काणात रोते की त्यांनी हा तपशील कंपनीचे आरंगीए प्रशानेच हारापारिकम विद्यतेम मोल्यशस लेमिटेड याना सादर करावा. ई–मेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसा

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूर करण्यात आलेल्या विषयांवर इलेक्ट्रानिक मतदान पदलीच्या माध्यमातून दूरस्थ ई-मतदानाद्वा मतदान करण्याची संधी सभासदांना उपलब्ध करून देण्यात वेत आहे. दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान यांच्या प्रक्रियेचा सविस्तर तपत्रील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात वेत आहे.

-मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास श्री. संजीव यादव, सहायक व्यवस्थापक, बिझनेस डेव्हलपमेंट अँड प्रोडकरर इश्यअसी). नॅशनल सिक्यरिटीज डिपॉडियटरी लिमिटेड. ३ रा मजला. नमन चेंबर. प्लॉट कमांक सी = ३२. जी ब्लॉक. वांदे कल ऑप्टलेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१ महाराष्ट्र दूरध्वनी क्रमांक ०२२- ४२१६ ५७६५ / २४९९ ७००० इ मेल : <u>sanjeevy@nsdl.</u> com / evoting@nsdl.co.in यांच्याशी संपर्क साधावा.

अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉटर्स (इंडिया) लिमिटेड करित

दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२५

दीपेश जोईसार कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार्र

(CHOKSI)

चोक्सी एशिया लिमिटेड

CIN: L71200MH1992PLC388063 (पूर्वी चोक्सी इमेजिंग लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) कार्यालय: १६३/१६४, चोक्सी भुवन, नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई - ४०००५७. दूरध्वनी: ९८२१६६९९११. ईमेल: imagingchoksiworld.com वेबसाइट: www.choksiworld.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात येणाऱ्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना देण्यात येत आहे की चोक्सी एशिया लिमिटेड (कंपनी) ची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभ (''एजीएम'') **सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता (IST)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (OAVM) द्वारे आयोजित केली जाईल, जी कंपनी कायदा २०१३ (कायदा) आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांसह वाचलेल्या लागू तरतुदी आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (SEBI लिस्टिंग रेग्यलेशन) आणि जनरल परिपत्रक क्र. ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) जारी केलेले इतर सर्व लागू परिपत्रके आणि ३ ऑक्टोबर २०२४ रोजीचे डएइख परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 (एकत्रितपणे परिपत्रके म्हणून संबोधले जाते), वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाण

वरील परिपत्रकांनसार. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेर्च सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, ॲड्रॉइट कॉपॉरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (''आरटीए'') आणि डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल मिळविण्यासाठी वेब-लिंक आणि क्यूआर कोड प्रदान करणारे पत्र पाठवले जाईल. वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.choksiworld.com</u> या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> या वेबसाइटवर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल च्या ई-व्होटिंग वेबसाइटवर www.evotingindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी त्यांचा ईमेल आयडी. बुँक खाते आणि इतर केवायसी तपशील त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींदारे त्यांच्य डिपॉझिटरीजमध्ये अपडेट ठेवावा. भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि अद्याप त्यांचे ईमेल आयडी, बँक खाते आणि इतर केवायसी तपशील अपडेट न केलेल्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी फॉर्म ISR-१, फॉर्म ISR-२ आणि फॉर्म SH-१३ योग्यरित्या भरून कंपनीच्या RTA ला सादर करावे हे फॉर्म RTA च्या https://www.adroitcorporate.com/ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. यामुळे सदस्यांना वार्षिक अहवाल २०२४-२५, सूचना, रिमोट ईं-व्हीटिंगसाठी सूचना, एजीएममध्ये सहभार्ग होण्याच्या सूचना यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती व्हीसी द्वारे मिळू शकतील .

व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे नमूद केल्याप्रमाणे, सदस्यांन दूरस्थपणे किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान व्यवसायावर मतदान करण्याची संधी असेल डीमटेरियलाइज्ड प्रतिने पत्यक्ष प्रतिने शेअर्म धारण करणाऱ्या महस्यांमाठी आणि ज्या महस्यांन त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत त्यांच्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दूरस्थपणे मतदान

करण्याची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल कंपनी कायदा. २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी लिस्टिंग रेग्यलेशनच्या नियम ४२ नसार. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने, कंपनीचे शेअरहोल्डर्स रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ ते सोमवार, २९ सप्टेंब

२०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. चोक्सी एशिया लिमिटेडच्या मंडळाच्या आदेशानुसार

(पूर्वी चोक्सी इमेजिंग लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

ठिकाण: मुंबई

तारीख: ४ सप्टेंबर, २०२५

जाहिर सूचना

सर्व संबंधितांना आणि जनतेला सूचना देण्यात येते की माझे अशिल, म्हणजेच (१) श्री. निरंजन नंदलाल शाह आणि (२) श्री. पंकज नंदलाल शाह हे दोघेही दिवंगत श्रीमती जयाबेन नंदलाल शाह आणि दिवंगत श्री. नंदलाल मगनलाल शाह यांचे कायदेशीर वारस आहेत, ते निवासी प्रिमायसेस असलेले फ्लॅट क्र. १७. पाचवा मजला. मोजमाप क्षेत्र समारे ४५३ चौ. फट बिल्ट-अप समतल्य ४२.१० चौ.मी.बिल्ट-अप क्षेत्रफळ असलेले, मुलुंड अंबे मैया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटीच्या अंबे मैया अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीत, डॉ. आर. पी. रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई -४०० ०८०, गाव मुलुंड पश्चिम, ता. कुर्ला, जिल्हा - मुंबई उपनगर जिल्हा (यापुढे संक्षिप्ततेसाठी सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) त्यांच्या नावावर दिवंगत श्रीमती जयाबेन नंदलाल शाह आणि दिवंगत श्री. नंदलाल मगनलाल शाह यांच्या वारसदारत्वाखाली १००% संयुक्त अविभाजित हिस्सा हस्तांतरित करू इच्छितात. क्र. (१) आणि क्र. (२) चे अनुक्रमे आई आणि वडील दिवंगत श्रीमती जयाबेन नंदलाल शाह आणि दिवंगत श्री. नंदलाल मगनलाल शाह यांचे १७.०८.२०११ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती दिवंगत श्री. नंदलाल मगनलाल शाह यांचे ११.०१.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात वर उल्लेख केलेल्या व्यक्ती दिवंगत श्रीमती जयाबेन नंदलाल शहा आणि दिवंगत श्री. नंदलाल मगनलाल शहा यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत.

त्यांचे म्हणणे आहे की मृतक दिवंगत श्रीमती जयाबेन नंदलाल शाह आणि दिवंगत श्री. नंदलाल मगनलाल शाह हे दोघेही धर्माने हिंदू होते आणि त्यांच्या मृत्यूच्या वेळी ज्या हिंदू वारसाहक कायद्यानुसार ते शासित होते, त्यानुसार त्यांच्या नंतर त्यांच्या इस्टेट आणि मालमत्तेचे उत्तराधिकारी म्हणून ते एकमेव वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी आहेत आणि त्यांना सदर फ्लॅटमध्ये दिवंगत श्रीमती जयाबेन नंदलाल शाह आणि दिवंगत श्री. नंदलाल मगनलाल शाह यांच्या प्रत्येकी ५०% अविभाजित हिस्सा मिळण्याच हक आहे

माझे अशिल श्री. पंकज नंदलाल शाह, जे मुलुंड अंबे मैया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड या डॉ. आर. पी. रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८० येथे असलेल्या मुलुंड अंबे मैया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीच्या फ्लॅट क्र.१७, पाचव्या मजल्यावर राहतात, त्यांनी दिनांक ०९.०३.२०२५ रोजी हरवल्याचा अहवाल क्र.११४५८०-२०२५ द्वारे भाग प्रमाणपत्र क्र.७३ अंतर्गत संस्थेने प्रत्येकी ५०/- रुपयांचे पाच पूर्णपणे पेड-अप शेअर्सचे मूळ शेअर सर्टिफिकेट आणि दिनांक १ सप्टेंबर २००० रोजी विशिष्ट क्र.८१ ते ८५ (दोन्ही समावेशक) फ्लॅटच्या संदर्भातील

माझे अशिल श्री. पंकज नंदलाल शाह, जे मुलुंड अंबे मैया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड या डॉ. आर. पी. रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८० येथे असलेल्या मुलुंड अंबे मैया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीच्या फ्लॅट क्र.१७, पाचव्या मजल्यावर राहतात, त्यांनी दि. ०९.०३.२०२५ रोजी (१) मूळ विक्री करारातील हरवलेला /गहाळ झाल्याची तक्रार नोंदवली आहे,१५ एप्रिल १९८२ रोजी मे.श्रीराम कन्स्ट्रक्शन कंपनी (डेव्हलपर्स/बिल्डर्स) आणि श्री. विनोदकुमार लालजी शाह (फ्लॅट खरेदीदार) यांनी करार केला होता आणि त्याची अंमलबजावणी केली होती. (२) मूळ करार दिनांक १० ऑगस्ट १९९२, श्री. विनोदकुमार लालजी शाह (हस्तांतरणकर्ता) आणि श्री. रजनीकांत खिमजी तन्ना आणि श्रीमती जयश्री रजनीकांत तन्ना (हस्तांतरीती) यांनी सदर फ्लॅटच्या

कोणा व्यक्तिस सदर सदनिकेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर वारसा, मृत्युपत्र, गहाणखत शुल्क, ताबा, विश्वस्तव्यवस्था, विक्री, नियुक्ती, देवाणघेवाण, भेटवस्तू, भाडेपट्टा, धारणाधिकार, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, परवाना, उप-परवाना, सुविधा, हक्क, देखभाल, विभाजन, विश्वस्तव्यवस्था, करार, योजना, हस्तांतरण किंवा वाद, खटला, हुकूम, मनाई आदेश, जप्ती, मागणी, जप्ती किंवा अन्यथा किंवा इतर कोणताही हक किंवा हितसंबंध या स्वरूपात कोणताही दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तींना, याद्वारे खालील पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याला सदर दाव्याच्या पुराव्यासह लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक आहे, अन्यथा, असा कोणताही हक्क, शिर्षक आणि हितसंबंध दावा किंवा मागणी, जर असेल तर, ती सर्व हेतू आणि उद्देशांकरिता माफ केली गेली आहे आणि/किंवा सोडून दिली गेली आहे आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक नाही असे मानले जाईल.

दिनांक: ०४.०९.२०२५ मुंबई: ४०००८०

श्री. एच.एम. यादव, वकील उच्च न्यायालय ५१, इंदिरा कॉलनी, बाल राजेश्वर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८०

वन पॉइंट वन सोल्यूशन्स लिमिटेड [POINT]

नोंदणीकृत कार्यालयः इंटरनेंशनल इन्फोटेक पार्क, टी-७६२, टॉबर-७, सहावा वाशी, नवी मुंबई -४००७०३. दूरध्वनी क्रमांकः + ९१ (२२) ६६८७ ३८००, फॅक्स क्रमांकः + ९१ (२२) ६६८७ ३८८९, वेबसाइटः www.lpointl.com

इंमेल: investors@1point1.com (सीआयएन: एल७४९००एमएच२००८पीएलसी१८२८६९)

शक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी होणाऱ्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना देण्यात येत आहे की एमसीएने वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकांचे आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग सूचना देश्यात वर्ग आह का एससएन बळाबळा जारा कलल्या साराज्ञका आण करना कावत, २०१३ आण सवा (लास्टा आक्लाग्सर अई डिस्क्लोका रोकासम्हार पेखुनेक्स, २०१५ च्या सेबित ततुर्दींचे पातन करून, वन पाईट वन सोस्ट्रायल सिर्मेट्ड (कंपनी) ज्या सहस्यांची १७ **ची वार्षिक सर्वसाधारण** सभा शुक्रवार, २६ **सप्टेंबर** २०२५ **रोजी सकाळी ११:०**० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांचे व्यवहा इतर आंडिआ १०९२पुअरन मध्यम (आएड११८५) द्वा. १९ व्या वाषक सवसावारण समध्या सूचनत नमूद करवाप्रमाण व्यवसाय व्यवहार करण्यामाठी आयोजिक करणात वेषणा कां. एमसीए परियकांच्या अनुशाम, कंपनी कादा, २०१३ च्या करना २०१ आणि १३६ सुमार, कंपनीचे रिवस्ट्रार आणि शेअर ट्रानस्फर एवंट मेससे एमसूण्फवी इनटाइम इंडिया प्रायब्देट ितमिटेड ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉडिस्टरी पार्टिसिएटकडे नोरणीकृत आहेत, अशा सर्व अंशरहोल्डर्सना कंपनीच्या रिवस्ट्रार आणि शेअर ट्रानस्फर एवंटद्रोर इलेक्ट्ररीनिक पद्रतीने वार्षिक सर्वासायण समेच्या पूचना आणि २०१४-२५ च्या एकात्मिक वार्षिक अहवाराच्या इलेक्ट्ररानिक प्रती पाठवन्या जातील. ज्या शेअरहोल्डर्सचे ईमेल पत्ते डीमटोरिसलाइन्ड पद्धानी आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते नोरणीकृत नाहीत, त्यांचा विनती आहे की त्यांची त्यांचे इसेल पत्ते आणि मोबाइल इमक्त व्यवस्था संबंधित डिपॉडिस्टरी सहमार्गीकडे नोट्यावेत, २०१४-२५ च्या आर्थिक वर्षासाठी एकात्मिक वार्षिक इसले पत्त आण मोबाइल क्रमाक त्याच्या सवाधत हिणाइटरा सहभागकड नाद्वावत. २०१४-२५ च्या आगक वर्षमाठा एकात्मक बाणक अहबाल, ज्यामधे सता वार्षिक सर्वसाधाग्य सभेची यूवना समाबिष्ठ आहे, कंपनीच्या वेबसाइट्ट्स (www.piontl.com) उपया आहे. भागधारकांनी कृषया लक्षात ठेवावे की वर नमूद केलेल्या परिपत्रकांच्या संदर्भात, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना आणि २०१४-२५ च्या वार्षिक अहबालाच्या भीतिक प्रती शेअरहोल्डर्सना पाठवणार नाही. जया सदरवांनी प्रत्यक शेअर्स धारण कर्ते आहेत आणि ज्यांनी कंपनिकड त्यांचा इंगेल पत्ता अपडेट केलेला नाही, ते वार्षिक सर्वसाधारण सभेचा सूचना, वार्षिक अहबाल आणि/केंवा वार्षिक सर्वसाधारण सभेन सामील होण्यासाठी लॉगिन तपशील ई-व्होटिंगसह VC/OAVM

सविधेदारे अ) सदस्याचा फोलिओ नंबर, नाव आणि पत्ता नमद करणाऱ्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत ब) पॅन काईची स्व-साक्षांकित

सुविषद्वार अ) संदर्शवाच प्रावाच पूजा वृत्ता वाजाण रता नमूद करणाऱ्या स्वाक्षरा करत्वा तमा प्रत वृत्ता पत्र का पास स्वतासकत प्रत आणि को स्वत्याचा पत्रावाच पूजा वृत्ता द्वावाचित गावास्त्व, निवास्त्र, विवास्त्र, विवास्त्र, विवास्त्र, विवास्त्र, निवास्त्र, सभेच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

सम्भा सूपनम्था प्रतन करा आह. कंपनी तिच्या सदस्यांना इतंक्यांनिक पद्धतीने (ई-व्हार्टिंग) मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे ज्यासाठी कंपनीन ई-व्हार्टिंग सुविधा प्रदान करण्यासाठी त्यांच्या इन्स्टाव्होट प्लॅटफॉर्मंद्वारे एमयूएफजी इंटाइम इंडिया प्रायक्हेट क्लिफ्टेडच्या सेवा नियुक्त केव्या आहेत. कंपनीच्या संचावक मंडळाने श्री. मिहेत हलानी (सदस्यात क्रमाक: एफ ९९९६) (सीपी क्रमाक: १९९९५) आणि व्याच्या अनुपस्थितीत सुश्ची नियी प्रोव्हर (सदस्यात क्रमाक: ए ५५९५९) यांचा मेससंच्या सहयोगी म्हणून नियुक्त केवे आहे. बैठकीच्या प्रक्रियेत मतदान आणि रिपोर्ट ई-व्हार्टिंग आणि इं-व्हार्टिंगची नियस आणि पास्ट्रॉक पद्धतीने अननी करण्यासाठी, सचिव महणून मुंबई येथील प्रक्रियोंक प्रमुत्ती केवानी करण्यासाठी, सचिव महणून सुश्चेत केवानी करण्यासाठी सुश्चेत करण्यासाठी सुश्चेत करण्यासाठी सुश्चेत करण्यासाठी अनुसरण

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत लाग असलेल्या नियमांनसार, रिमोट ई-व्होटिंग कालावधी **मंगळवार २३ सप्टेंख** करना कार्यन २०२२ च्या करना १५ आण त्याजातात राजू अस्तारचा नवमानुसार, समार इन्यसारा कारामचा मगळवार १३ संस्थ्यस्य २०२५ सेजी सकाळी १०.०० वाजाता सुरू होईल आणि गुरुवार १५ सप्टेंबर १०५५ सेजी संस्याकाळी १०.०० वाजाता संस्ति. या कालावधीत, कट-ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार १९ सप्टेंबर २०२५ सेजी भौतिक स्वरूपात किंवा डिमॉटीरचलाइज्ड स्वरूपात शेआसं धारण करणारे कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे मतदान करू शकतात. त्यानंतर, मतदानासाठी एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट

लिमिटेड ई-व्होटिंग मॉड्यूल बंद करेल. ालामटड इ-न्हााटगं माङ्क्ष्युल बद्द करत. ज्या व्यक्तियं वात्र कट-अफि ताखेला म्हणवेच **मुकवार १९ सप्टेंबर** २०२५ रोजी सदस्यांच्या / लाभार्थी मालकांच्या नॉरणीमध्ये दिसून येईल, त्यंताच सभेत रिमोट ई-न्होटिंग / ई-न्होटिंगची सुविधा मिळेल. कंपनीचे सदस्य गॉरणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके शनिवार, २० सप्टेंबर २०२५ से **मुकवार, २६ सप्टेंबर २०२५** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद पहतील. पहुचा गाठवन्यातत कंपनीचे शेअर्ध पेणारी आणि कंपनीची सदस्य बनलेली आणि अतिम ताखेनुसार शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती, dilip.rajpurohit@in.mpms.mufg.com या ईमेल आयडीवर विनंती पाठवून वारस्कर्ती आयडी आणि पासवर्ड मिळवू शक्ते.

रिमोट ईं-ब्लॉटियाद्वीर मतदान केलेले सदस्य देखील सभेला उपस्थित राह शकतात परंतु पुरु। मतदान करण्यास पात्र राहणार नाहीत. तुम्ही बरील लिंक/मार्गावरून किंवा QR कोड स्कॅन करून वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाथारण सभेची सुचना पाह् शकता, डाउनलोड करू शकता:

व्हिडिओ कॉन्फरन्स ("VC") / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे ("OAVM") आणि ई-व्होटिंगद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित ण्याबाबत तपशीलवार सूचनांसाठी, सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेकडे नोट्स पाहू शकतात. ई-व्होटिंग प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही प्रश्न किंवा तक्रारीच्या बाबतीत, भागधारक खालील व्यक्तींशी संपर्क साधू शकतात:

श्री. दिलीप राजपुरोहित

गर्ची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एमयूएफजी कॉपीरेट मार्केट्सचा एक भाग, एमयूएफजी पेन्शन अँड मार्केट सर्व्हिसेसचा एक विभाग (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)

. क्ता: सी-१०१, पहिला मजला, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मंबई, ४०००८३, महाराष्ट्र

लः rnt.helpdesk@linkintime.co.in वेबसाइटः www.in.mpms.mufg.com संपर्क लिंक इनटाइम ई-व्होटिंग सिस्टम

र्डमेल आयडी: dilip.raipurohit@in.mpms.mufg.com किंवा +९१ २२ ४९१८६००० (EXTN२३५६) अधिक तपशील कंपनीच्या वेबसाइट www.1point1.com किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवरून मिठ

शकतात. www.nseindia.com.

ठिकाण: मुंबई दिनांक: ४ सप्टेंबर २०२५

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

प्रीतेश सोनवणे

HARIYANA VENTURES LIMITED CIN No: L99999MH1975PLC018080

Registered Office: PLOT NO. 158, 1ST FLOOR SMALL FACTORY AREA BAGADGANJ NAGPUR

MAHARASHTRA - 440008 Website: www.hariyanametals.in | Email: hariyana ngp@bsnl.in Phone:0712-2766301 / 2768743-49

NOTICE OF 50th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 50th Annual General Meeting (AGM) of the **HARIYANA VENTURES LIMITED** (the Company) will be held on **Friday**, **26th September**, **2025** at 10:00 A.M.at Plot No 158 Small Factory Area Bagadganj Nagpur 440 008 to transact the businesses as set out in the Notice of

Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip for 2025 have been sent in electronic mode o Members whose email IDs are registered with the Company/Depository Participants(s).

The Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 19th September, 2025, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of the AGM. A person whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by Depositories as on cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting

The remote e-voting period will commence on Monday, 22nd September 2025 at 9.00 a.m. and will end on Thursday, 25th September 2025 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on, 19th September 2025. Once the vote on a resolution is cast by the member,

The voting facility shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote by e-voting shall be eligible to vote at the AGM. Members, who have cast their vote ough e-voting, may participate in the AGM but shall not be allowed to vote again in the meeting.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. 19th September, 2025, may obtain the USER ID and Password by sending a request at https://www.evoting.nsdl.com or hariyanametals@gmail.com However, if a person is already registered with NSDL for remote e-voting hen existing user ID and password can be used for casting vote.

The Notice of AGM is available on the Company's website https://www.hariyanaventures.in/ and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, 20th September 2025 to Friday, 26th September 2025 (both days inclusive). for the purpose of AGM.

By order of the Board For Hariyana Ventures Limited

Place: Nagpui

Harish Agrawal Managing Director

Dinesh Agrawal

CÜB

कंपनी सचिव

सिटी युनियन बँक तिमिटेड

कार्यालयः क्र.२४-बी, गांधी नगर, कुंभकोणम-६१२०० ई-मेलः crmd@cityunionbank.in, दूर.:०४३५-२४३२३२२, फॅक्स:०४३५-२४३१७४६

सरफायसी कायदा २००२ अन्वये पुनर्निविदा सूचना व लिलाव विक्री सूचना सरफायसी कायदा, २००२ च्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ (६) आणि ९ अंतर्गत **सिटी युनियन बँक लिमिटेड**कडे तारण ठेवलेल्या पुढील मालमत्ता बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे नुर्नानिवदा–सह–जाहिर लिलावामध्ये विक्री केल्या जातील, **दिनांक ०१.०९.२०२५** रोजी **रु.ॅ२६,२३,२५१**/-(रूपये स<mark>ट्वीस लाख तेवीस हजार दोनशे एकावन्न फक्त)</mark> आणि **दिनांक ०२.०९.२०२५** पासून आकारले जाणारे पढील व्याज आणि इतर खर्च बँकेकडून इतर कोणतीही देणीच्या वसलीकरिता कर्जदार/जामिनदार क्र. १) श्रीमती शीतल विजय कारंडे (स्वर्गीय विजय धोंडिराम कारंडे यांचे कायदेशीर वारसदार), स्वर्गीय श्री. विजय धोंडिराम कारंडे यांची पत्नी, क्र.४०८, विमल स्मृती, महर्षी कर्वे रोड, भागशाळा मैदान, डोबिवली पश्चिम-४२१२०२. क्र.२) मायनर यशराज विजय कारंडे (प्रतिनिधी: नैसर्गिक पालक शीतल विजय करांडे) (स्वर्गीय विजय धोंडिराम कारंडे यांचे कायदेशीर वारसदार), स्वर्गीय श्री. विजय धोंडिराम कारंडे यांचा मुलगा, क्र.४०८, विमल स्मृती, महर्षी कर्वे रोड, भागशाळा मैदान, डोबिवली पश्चिम-

आमच्या बँकेकडे तारण ठेवली गेलेली स्थावर मालमत्ता (स्वर्गीय विजय धोंडिराम कारंडे (आता त्यांचे कायदेशीर वारस म्हणन सौ. शीतल विजय कारंडे. . अल्पवयीन यशराज विजय कारंडे यांनी प्रतिनिधित्व केले) श्रीमती शीतल विजय कारंडे यांच्या

फ्लॅट क.३०३. ३रा मजला. क्षेत्रफळ ४९५ चौ.फ. बिल्टअप क्षेत्र. सार्ड मकंदा म्हणन जात डमारत. नवपाडा म्हात्रेवाडी, डोंबिवली पश्चिम, सर्व्हे क्र.३३४, हिस्सा क्र.५, क्षेत्रफळ सुमारे ३५० चौ.मी., महसूल गाव नवागाव, तालुका कल्याण व जिल्हा ठाणे, नोंदणी उप-जिल्हा कल्याण व जिल्हा ठाणे आणि कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: रस्ता; पश्चिम: डमारत: **उत्तर:** डमारत: **दक्षिण:** डमारत.

> राखीव किंमतः रु.२७,००,०००/-(रूपये सत्तावीस लाख फक्त)

पुर्निललाव तपशील पुनर्निविदा-सह-लिलाव विक्रीची तारीख सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा 29.09.2024 दुकान क्र.१, नामश्री कोहौसोलि., तळमजला, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, टिळक नगर पोस्ट ऑफिसजवळ, टिळक नगर, डोंबिवली पुर्व, ठाणे-४२१२०१. दरध्वनी क्र.:0२५१-२४0५६८१, मोबा.क्र.:९३२५००७४२८, ८९२५९६४९०८

पुनर्निविवा-सह-लिलाव विक्रीच्या अटी व शर्नी (१) इच्छूक बोलीदारांनी लिलावासाठी वैयक्तिकरित्या उपस्थित राहून वैयक्तिकरित्या भाग घ्यावा आणि तो/र्त स्वतःसाठी बोली लावत असल्याची लेखी घोषणा द्यावी. (२) इच्छुक बोलीदार व्यवस्थापक, **सिटी युनियन** बैंक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा, दुकान क्र.१, नामश्री को हौसोलि., तळमजला, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, टिळक नगर पोस्ट ऑफिसजवळ, टिळक नगर, डोंबिवली पुर्व, ठाणे-४२१२०१ येथून निविदा फॉर्म मिळवू शकतात. (३) इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोली फक्त मोहोरबंद लिफाफ्यांमध्ये **प्राधिकृत अधिकारी,** सिटी युनियन बँक लि. यांना संबोधित केलेल्या निविदा फॉर्ममध्ये सादर कराव्यात, तसेच राखीव किमतीच्य १०% च्या इरठे साठी पे ऑर्डर/डिमांड डाफ्ट. निविदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला द.१२.००वा. किंवा त्यापूर्वी, **सिटी युनियन बँक लि.**च्या नावे काढण्यात आले. (४) मालमत्तेची तपासणी आणि इतर तपशीलांसाठी इच्छुक खरेदीदार **दूरध्वनी क्र.:०२५१-२४०५६८१, मोबा.क्र.:९३२५००७४२८, ८९२५९६४९०८** वर संपर्क करू शकतो. (५) मालमत्ता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्वाव विक्री केली जाईल. (६) मोहोरबंद निविदा इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत दु.०१.००वा. उघडल्या जातील. निविदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला याद्वारे अधिसूचित. जरी सर्वसाधारणपणे विक्री बंद निविदांद्वारे केली जाईल, तरीही अधिकृत अधिकारी, त्याच्या विवेकबुद्धीनुसार, बंद निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या बोलीपेक्षा जास्त बोली लावू इच्छिणाऱ्या इच्छुक बोलीदारांमध्ये खुली लिलाव आयोजित करू शकतात आणि अशा कार्यक्रमात, विक्री सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला दिली जाईल. तथापि, विक्री **सिटी युनियन बँक लिमिटेड**च्या पृष्टीकरणाच्या अधीन आहे. **(७)** यशस्वी बोली लावणाऱ्याला विक्री पूर्ण झाल्यानंतर **ताबडतोब** विक्रीच्या रकमेच्या २५% **(इरठेसह भरणा)** आणि उर्वरित रक्कम ७५% विक्रीच्या पुष्टीकरणाच्या तारखेपासून **१५ दिवसांच्या** आत भरावी लागेल, असे न केल्यास प्रारंभिक ठेव २५% जप्त केले जाईल. (८) येथे नमूट केलेल्या कालमर्यादत संपर्ण विक्री मोबदला मिळाल्यानंतरच अधिकत अधिकाऱ्याकडन यशस्वी खरेदीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी केले जाईल. (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार लागू होणारे शुल्क/लागत, जसे की मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ. वाहतुकीसाठी देय असेल. (१०) यशस्वी बोली लावणाऱ्याने वैधानिक देय (कायदेशीर घर कर, वीज शुल्क आणि इंतर देय), टीडीएस, जीएसटी जर असेल तर, सरकार, सरकारी उपक्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भरावे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा विक्री पुढे ढकलण्याचे किवा रद्द करण्याचे सर्व अधिकार असेल. ठिकाणः कुंबाकोणम्, तारीखः ०३.०९.२०२५ प्राधिकृत अधिकार्र

नोंद. कार्यालय: १४९, टी.एस.आर. (मोठा) रस्ता, कुंबाकोणम, तंजावर जिल्हा, तामिळनाडु-६१२००१. सीआयएन: एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७

दर.क्र.०४३५-२४०२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६, वेबसाइट: www.cityunionbank.com

पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन : यु६०३००एमएच२०१८पीएलसी३०८२९२ **नोंदणीकृत कार्यालय** : सीवुड्स ग्रॅन्ड सेंट्रल, टॉवर - १, ३ रा मजला, सी विंग - ३०१ ते ३०४, सेक्टर ४०, सीवुड्स रेल्वे स्टेशन,

नवी मुंबई, ठाण, महाराष्ट्र — ४०० ७०६, भारत. दूर. क्र. : +९१ २२ ३५०१ ८०००. ई-मेल : compliance@pipelineinfra.com डिबेंचरधारकांना सूचना

व्याज प्रदानासाठी नोंद दिनांक

असे सूचित करण्यात येत आहे ७.९६% टराचे पूर्णत: प्रदानित, सीक्युअर्ड, रेटेड, लिस्टेड, रिडिमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स जे रु. १,००,०००/– प्रत्येकी प्रमाणे आहेत आणि जे पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (कंप्मी) यांच्या वतीने प्रायक्हेट प्लेसमेंट तत्त्वावर दि. ११.०३.२०२४ रोजी जारी करण्यात आले आहेत आणि बीएसई लिमिटेड यांच्या डेक्ट मार्केट विभागात नोंदणीकृत आहेत (''एनसीडी') त्यासंदर्भात कंपनीने व्याज प्राप्त कप्प्यासाठी एनसीडी धारकांना पात्रता निर्धारित कप्प्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख निरिचत केली आहे. एनसीडी धारक ज्यांची नावे रेकॉर्ड तारखेला डिपॉझिटरीज यांनी सादर केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत असे धारक सदरील अदायगीसाठी खालीलप्रमाणे नमूद करण्या

अ. क्र.	स्क्रिप कोड	आयएआयएन	नोंद तारीख	व्याज	व्याज अदा करण्याची तारीख
8	९७५४८२	INE01XX07059	सोमवार, १५ सप्टेंबर २०२५	व्याज	मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५
2	९७५४८३	INE01XX07042	सोमवार, १५ सप्टेंबर २०२५	व्याज	मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५
ş	९७५४८४	INE01XX07034	सोमवार, १५ सप्टेंबर २०२५	व्याज	मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५

पाईपलाईन इन्फ्रास्टक्चर लिमिटेड करित

स्थळ : नवी मुंबई

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी एसीएस २६२०६

व्हेन्चुरा टेक्सटाईल्स लिमिटेड

सीआयएन: एल२१०९१एमएच१९७०पीएलसी०१४८६५ नोंदणीकृत कार्यालय: १०१०, मिडोज, सहार प्लाझा, जे.बी. नगर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दू.:०२२-२८३४४४५३,

ई-मेल:mkt2@venturatextiles.com, संकेतस्थळ:www.venturatextiles.com

वेंचुरा टेक्सटाइल्स लिमिटेडची ५५वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १०१०, मिडोज, सहार प्लाझा, जे.बी. नगर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ येथे होणार आहे.

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, व्हेंचुरा टेक्सटाइल्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची पंचावनावी (५५वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५ रोजी स.१०.३०वा, भाषवे १०१०, मिडोज, सहार प्लाझा, जे.बी. नगर अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ तसेच कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या लागू तरतुर्दींचे योग्य पालन करून, त्याखाली केलेले नियम वाचून एमसीएचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ क्र.२०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१, क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, क्र.०३/२०२० दिनांक ०५ मे, २०२२, क्र.११/२०२० दिनांक २८ डिसेंबर, २०२२, साधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि साधारण परिपत्रक क्र.०९/ २०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ (एकत्रित (एमसीए परिपत्रके) म्हणून संदर्भ) आणि सिक्युरिटी ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० आणि सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२, सेबी/एचओ/ सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३, सेबी/एचओ/ सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ (एकत्रित (सेबी परिपत्रके) म्हणून संदर्भ) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता आयोजित करण्यात

वरील एमसीए आणि सेबी परिपत्रकांनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची प्रत आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाची प्रत ज्या शेअरधारकांचे ईमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत/उपलब्ध आहेत त्यांना पाठवली जाईल.

डिमटेरियलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदवावेत. भौतिक पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) यांच्याकडे दूर.:०२२-४९१८६०००; ईमेलः enotices@linkintime.co.in; वेबसाईटः https://instavote.linkintime.co.in/ Home द्यावेत.

ज़ीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.venturatextiles.com वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स, (बीएसई) www.bseindia.com, आणि आरटीए ई-वोटिंगच्या वेबसाइटवर instavote.linkintime.co.in वर देखील उपलब्ध

२३ सप्टेंबर, २०२५ रोजी कट ऑफ तारखेला भौतिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात

शेअर्स असलेले सदस्य, आरटीएच्या इलेक्टॉनिक मतदान प्रणालीद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. सर्व सदस्यांना सूचित केले जाते की: वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये नमद केलेले सामान्य आणि विशेष व्यवसाय

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे व्यवहार केले जातील;

व्हेन्चुरा टेक्सटाईल्स लिमिटेडकरिता पी. एम. राव अध्यक्ष व व्यवस्थापकीय मंत्रालक ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०३.०९.२०२५ डीआयएन:००१९७९७३

निवी ट्रेडिंग लिमिटेड

सीआयएन:एल९९९९एमएच१९८५पीएलसी०३६३९१ नोंदणीकृत कार्यालय: द्वारा युनायटेड फॉस्फरस लि., रेडीमनी टेरेस, चौथा मजला, १६७, डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई-४०००१८. दूरध्वनी: ६८५६८०००, ई-मेल:nivi.investors@uniphos.com वेबसाइट:www.nivionline.com

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की**.** कंपनीची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा **(एजीएम) शुक्रवा** २६ सप्टेंबर, २०२५ रोजी दु.०२.००वा.(भाप्रवे) कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय र/िठ. यनायटेड फॉस्फरस लि., रेडीमनी टेरेस, ४था मजला, डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई-४०००१८ येथे एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या विषयांवर व्यवहार करण्यासाठी होणार आहे.

संबंधित परिपत्रकांचे पालन करून, मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत संलग्न करणे आवश्यक असलेल्या इतर कागदपत्रांसह, एजीएम आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रे बोलावण्याची सूचना **गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५** रोजी पाठविण्यात आली आहे. कंपनीच्या सर्व सदस्यांना ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या <u>www.nivionline.com</u> वर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएमर्ड लिमिटेडच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिले आहेत. वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती त्या सदस्यांना पाठवल्या जातील जे <u>nivi.investors@uniphos.com</u> वर फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद करून विनंती करतील.

एजीएमच्या सचनेमध्ये संदर्भित कागदपत्रे ही सचना प्रसारित केल्याच्या तारखेपासन एजीएमच्य तारखेपर्यंत सदस्याकडून कोणतेही शुल्क न घेता तपासणीसाठी इलेक्टॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. अशा कागदपत्रांची तपासणी करू इच्छिणारे सदस्य <u>nivi.investors@uniphos.com</u> वर

दरस्थ ई-मतदानासाठी सचनाः

 कंपनी आपल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोट ई-व्होटिंग) एजीएममध्ये मंजुर केलेल्या ठरावांवर मतदानाचा हक बजावण्याची सुविधा देत आहे. खाली नमूद केलेल्या कालावधीत सदस्य दरस्थपणे त्यांचे मत देऊ शकतात.

रिमोट ई-व्होटिंगची सुविधा एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रा. लि. (एमआयआयपीएल) https:// instavote.linkintime.co.in या लिंकवर एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाच्य

o .रिमोट ई-व्होटिंगदारे त्यांचे मत दिलेले सदस्य देखील एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंत त्यांना पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मत देण्याचा अधिकार असणार नाही

. रिमोट ई-मतदान सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल

दरस्थ ई-मतदानाची सुरुवात: मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) रिमोट ई-मतदानाची समाप्ती: गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) रिमोट ई-व्होटिंग मॉड्यल एलआयआयपीएलदारे त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल समभागधारकाने ठरावावर मत दिल्यानंतर, समभागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एखादी व्यक्ती, ज्याचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार, १९ सप्टेंबर,

मतदान म्हणून पात्र असेल. सभासदांचे मतदान हक्क कट ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील

२०२५ रोजी नोंदवले गेले आहे, ती केवळ रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास एजीएममध्ये

त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील ज्या ठरावांवर मतदान घ्यायचे आहे त्यावरील चर्चेअंती अध्यक्षांनी, छाननीकर्त्याच्या सहाय्याने सर्वसाधारण सभेला उपस्थित असले तरी जे सभासद आहेत त्यांना मतपत्रिकेचा वापर करून मतदा करण्याची परवानगी देईल. रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेऊन मतदान करू नका.

रमोट ई-व्होटिंगच्या संदर्भात कोणत्याही तक्रारीबाबत, तुम्ही एलआयआयपीएलशी

enotices@linkintime.co.in वर ईमेलद्वारे किंवा दूरध्वनी ०२२-४९१८६००० द्वारे संपर्क साधृ

गकता किंवा कंपनी सचिव श्री**मती प्रियांका जैन** यांना कांता निवास, सी.डी. मार्ग, खार (पश्चिम)

मुंबई-४०००५२, दूर.क्र.:०**२२-६८५६८०००/८०४०** आणि ईमेल आयडी nivi.investors@uniphos.com यांच्याशी संपर्क साधावा. शेअरहोल्डर्स/सदस्य त्यांच्या केवायसी तपशीलांची नोंदणी/अपडेट करू शकतात ज्यांच्याकडे : त्यांचे डीमॅट खाते ठेवतात त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटससह ईमेल-आयडीसह. त्यांना विनंती आहे की.

त्यांचा पत्ता, ईमेल आयडी, संपर्क तपशील इत्यादीतील कोणताही बदल खालील पत्त्यावर रजिस्टा आणि टान्सफर एजंटला कळवावा.

निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी: मे. एमयएफजी इनटाइम इंडिया प्रा.लि.. युनिट: निवी टेडिंग लिमिटेड,

ग्ता: सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:+९१-२२-४९१८६२७०.

प्रियांका जैन कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२५

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

(आयसीएसआय सदस्य क्र.:एसीएस-४१६१७)

निवी ट्रेडिंग लिमिटेडकरिता

सही/

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२५

४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंदची सूचना थे सचना देण्यात येत आहे की: कंपनीची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी द. १२.३०वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून आणि

यामिनी इन्व्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड

(सीआयएन: एल६७१२०एमएच१९८३पीएलसी०२९१३३) नोंदणीकृत कार्यालयः बी-६१४, क्रिस्टल प्लाझा, इन्फिनीटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. ई-मेल:yaminiinvestments@gmail.com

त्याखाली बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्से अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन) द्वारे सहकार मंत्रालयाने वितरीत केलेले सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० सहवाचिता सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल. २०२० सहवाचिता सामान्य परिपत्रक क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर. २०२०. १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ आणि २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ रोजी (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संबोधले जाते) त्यानंतर सेबीद्वारे जारी केलेले परिपत्रक (एकत्रितपणे संबंधित परिपत्रके म्हणून संदर्भित) सामान्य व्यवसाय व्यवहार करण्यासाठी, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे होणार आहे.

एजीएमच्या सूचना आणि २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांन पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत. हे कंपनीच्या https://yaminiinvestments.co.in/ वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे एजीएमची नोटीस पाठवण्याचे काम 0३ सप्टेंबर, २०२५ रोजी पूर्ण झाले आहे.

नोंद दिनांक १८ सप्टेंबर, २०२५ रोजी वास्तविक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य. सिक्यरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) एजीएम (रिमोट ई-व्होटिंग) च्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहन राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सर्वे सदस्यांना सुचित करण्यात येत आहे:

१) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाच्या मार्फतीने एजीएम सुचनेत नमुद करण्यात आल्याप्रमाणे साधारण आणि विशेष कामकाज केले जाऊ शकेल.

२) रिमोट ई-वोटिंग सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५ रोजी स.९.००वा. भाप्रवे सुरू होईल. ३) रिमोट ई-वोटिंग बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल ४) एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करण्याची पात्रता ठरविण्याची निर्दिष्ट तारीख गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५ आहे.

५) ज्या कोणत्याही व्यक्तीने सदर कंपनीचे भाग संपादीत केले आहेत आणि सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर सदर कंपनीचा सभासद बनला आहे आणि निर्दिष्ट तारीखेस म्हणजेच गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५ रोजी भागधारण करीत असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वी

नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा. ६) सदस्यांनी याची नोंद घ्यावी की: (१) वरील नमुद दिनांक व वेळेनंतर सीडीएसएल ई-वोटिंग संबंधित मॉड्युअल निष्क्रीय करील आणि मतदान करण्याची वेळ आणि संबंधित सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिल्यास ते त्यानंतर बदलण्याची परवानगी सदर सभासदांना असणा नाही. (२) पोलिंग पेपरने मतदान करण्याची सुविधा एजीएमच्या वेळेस उपलब्ध करून दिली जाईल. (३) ज्या सभासदांनी रिमोट ई-वोटिंग सुविधेद्वारे त्यांचे मत दिले आहे ते देखील सदर ईजीएममध्ये उपस्थित राह शकतात. परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा त्यांना अधिकार राहणार नाही; आणि (४) सदर निर्दिष्ट तारखेस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणी पुस्तकात आणि फायदेशीर मालकांच्या यादीमध्ये नोंद आहे केवळ त्याच व्यक्तीला रिमोट ई-वोटिंगची त्याचप्रमाणे बॅलेट पेपरने सभेच्या वेळेस मतदान करण्याचा अधिकार असेल.

८) शंका असल्यास, सदस्य www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागा सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि सदस्यांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पस्तिका पाह शकतात किंवा टोल फ्री नंबर ०२२-४८८६७०००/२४९९७००० वर कॉल करू शकतात किंवा नियुक्त ईमेल आयडी: evotin@gnsdl.com वर, जो इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करेल. सदस्य कंपनी सचिवांना वर नमूद केलेल्य

७) एजीएमची सूचना कंपनीच्या www.yaminiinvestments.co.in वेबसाइटवर उपलब्ध

ईमेल आयडीवर yaminiinvestments@gmail.com वर लिहू शकतात. पुस्तक बंद

कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके **शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ ते गुरुवार** २५ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील

> यामिनी इन्व्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेडकरिता कल्पना अगरवाल कंपनी सचिव

मंडळाच्या आदेशान्वये

सही/-

Mastek *

दिनांक: 0४.0९.२०२५

ठिकाण: मुंबई

Trust. Value. Velocity मास्टेक लिमिटेड

सीआयएन:एल७४१४०जीजे१९८२पीएलसी००५२१५ नोंदणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेन्ट हाऊस, सी.एन. विद्यालयासमोर, अंबावाडी सर्कलजवळ, अंबावाडी, अहमदाबाद-३८०००६, गुजरात. दूर.:९१-७९-४८५५६४३२; ई-मेल:investor_grievances@mastek.com; वेबसाईट:www.mastek.com सूचना

(कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता)

कंपनीचे दावा न केलेले लाभांश रक्कम आणि/किंवा न दिलेले समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतर गंतवणकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, वेळोवळी सुधारितप्रमाणे सहवाचिता आवश्यक परिपत्रके व पुरकपत्रके (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम १२४ नुसार येथे सूचना

नियमानुसार तरतुद करण्यात येत आहे की, केंद्र शासनाद्वारे स्थापित आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात ७ (सात) सलग वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश संदर्भात सर्व शेअर्स कंपनीद्वारे हस्तांतरीत केले

सदर नियमानुसार मास्टेक लिमिटेड (कंपनी) द्वारे वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता घोषित अंतिम लाभांश जे मागील ७ (सात) सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले आहे ते देय तारखेला आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात जमा केले जातील. तसेच खालील शेअर्स जे मागील ७ (सात) सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले आहे ते देय तारखेला अर्थात डिसेंबर २०२५ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात जमा केले जातील.

तथापि डिपॉझिटरी ॲक्ट १९९६ च्या तरतुदीअंतर्गत असे शेअर्स तारण किंवा गहाणवट असतील किंवा लाभांश देण्यास व शेअर्स हस्तांतरणास कोणतेही न्यायालय किंवा न्यायाधिकरण किंवा इतर वैधानिक प्राधिकरणाद्वारे विशिष्ट आदेशाने रोखण्यात आले असतील असे शेअर्स

सदर नियमांच्या आवश्यकते पुर्ततेनुसार कंपनीने त्यांचे दिनांक ४ सप्टेंबर, २०२५ रोजीचे पत्रानुसार आरटीए मार्फत ज्या भागधारकांचे शेअर्समध्ये डिसेंबर २०२५ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर वैयक्तिक पत्र व्यवहार केलेला आहे. कंपनी/आरटीएकडे नोंदणीकृत त्यांच्या पत्त्यांवर, दावा न केलेल्या लाभांशाची माहिती प्रदान करून आणि १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांना सदर लाभांशाचा दावा करण्याची संधी देऊन. कंपनीने अशा भागधारकांचे संपुर्ण तपशील https://www.mastek.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास पात्र दावा न केलेले लाभांश व शेअर्सचे तपशील पडताळणीसाठी उपरोक्त वेबसाईटचा संदर्भ घ्यावा आणि तदनंतर दावा न केलेले लाभांश व शेअर्सबाबत वैध दावा करण्यासाठी कंपनीकडे संपर्क करावा.

आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरीत करतील. **?. वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास:** कंपनीकडून नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे डिमॅट स्वरुपात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील

जर कंपनीला **१५ नोव्हेंबर, २०२५** पर्यत अशा भागधारकांकडून कोणताही पत्र व्यवहार प्राप्त

न झाल्यास कंपनीकडून कायदा व अधिनियमात नमुद आवश्यकतांची पुर्तता करून खालील

पद्धतीने पुढील कोणतीही सूचना न देता अधिनियमात विहित प्रक्रियेनुसार अंतिम तारखेला

आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. **डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास:** कंपनीकडून डिपॉझिटरींना कॉर्पोरेट कारवाई करून आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्याच्या नावे सदर शेअर्स हस्तांतरीत केले

संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, वर नमुदप्रमाणे हस्तांतरीत शेअर्स व सदर दावा न केलेले लाभांशासंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. संबंधित भागधारकांनी पृढे नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश व शेअर्स तसेच अशा शेअर्सवरील सर्व लाभ, काही असल्यास ते विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ

प्राधिकरणाकडून संबंधित भागधारकांना पुन्हा दावा सांगता येईल. संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, वर नमुदप्रमाणे हस्तांतरीत शेअर्स व सदर दावा न केलेले लाभांशासंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. संबंधित भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश व शेअर्स तसेच अशा शेअर्सवरील सर्व लाभ, काही असल्यास ते विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून संबंधित भागधारकांनी आयईपीएफ रुल्स अंतर्गत विहित दस्तावेज सादर करुन योग्य प्रक्रियेसह <u>www.mca.gov.in</u> वेबसाईटवर उपलब्ध ऑनलाईन अर्ज (वेब फॉर्म आयईपीएफ-५) सादर करुन पुन्हा दावा सांगता येईल.

वरील प्रकरणात काही प्रश्न/माहिती/स्पष्टीकरणकरिता भागधारकांनी कृपया संपर्क कंपनीचे निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड (युनिट: मास्टेक लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानक्रामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा-५०००३२, टोल फ्री क्र.:१८०० ३४५४००१, ई-मेलः einward.ris@kfintech.com (के.ए.: श्री. आनंदन के, वरिष्ठ व्यवस्थापक) किंवा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी यांना investor_grevances@mastek.com वर कळवावे.

रीना राजे

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.:ए२१४४०

मास्टेक लिमिटेडकरिता